



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परकीय भाषा विभाग

परकीय भाषा विभाग सन २०२१-२२ करिता खालील परकीय भाषांचे
अर्धवेळ अभ्यासक्रम जाहीर करत आहे.
फ्रेंच, जर्मन, जपानी, रशियन, स्पॅनिश

अभ्यासक्रम :

१. प्रमाणपत्र अभ्यासक्रम / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम
 २. पदविका अभ्यासक्रम / जलद पदविका अभ्यासक्रम
 ३. प्रगत पदविका अभ्यासक्रम
 ४. विशेष पदविका अभ्यासक्रम
- या वर्षी सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवले जातील. त्यासाठी अर्थातच आवश्यक ती आंतरजालीय जोडणी तुमच्याकडे असणे अपेक्षित आहे.
- गुणवत्ता यादी शैक्षणिक गुणवतेनुसार तसेच सामाजिक आरक्षणाचे सर्व नियम पाळून तयार होतील.
- अर्ज भरताना बॅचेसचे दोन प्राधान्यक्रम द्यायचे असतात. शक्यतोवर तुमच्या पहिल्या, जागा भरल्यास दुसऱ्या पसंतीची बॅच द्यायचा आमचा प्रयत्न असतो. एखाद्या बॅचला अतिच प्रतिसाद असेल तर ऑनलाइन पद्धतीने शिकवणार असल्याने कोणी शिक्षक उपलब्ध असल्यास एखादी जादा तुकडी त्या वेळात घालणे व दुसरी एखादी कमी करणे असे करता येईल. मात्र पुरेशी संख्या असेल तरच. अन्यथा ज्या बॅचमध्ये जागा असेल ती बॅच तुम्हाला देण्यात येईल. गुणवत्ता यादी बॅचसकट प्रसिद्ध केली जाते. तुम्ही दिलेल्या पर्यायी ऑनलाइन बॅचसाठी प्रवेश घेणे किंवा प्रवेशच न घेणे याचा निर्णय घेऊ शकता.
- नव्याने एखादी भाषा शिकू इच्छिणाऱ्यांनी म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम यासाठी अर्ज भरताना पर्यायी भाषेची पसंती निवडून ठेवायची असते. जर जागा संपल्याने तुमचे नाव गुणवत्ता यादीत येऊ शकले नाही तर तुम्हाला पर्यायी भाषेबाबत इमेल पाठवून पुन्हा एकदा तुमची संमती घेऊन त्या दुसऱ्या भाषेसाठी तुम्हाला प्रवेश देण्यात येईल. अशा वेळी नव्याने वेगळे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
- **1. एक वर्षाच्या कालावधीचे अभ्यासक्रम**
- अध्यापन १ ऑगस्ट २०२१ ते ३१ मार्च २०२२ आठवड्यातून ३ दिवस, रोज २ तास या प्रमाणे ; शनि-रवि होणारी बॅच तीन-तीन तासांची असेल. परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये होईल.
- **2. अर्धवर्षीय जलद अभ्यासक्रम**
- अध्यापन ४॥ महिने १ ऑगस्ट ते ११ डिसेंबर २०२१ ; आठवड्यातून ५ दिवस, रोज २ तास या प्रमाणे; परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये होईल.

शैक्षणिक अर्हता

वि.सू. – अर्ज भरताना सुरुवातीला वैयक्तिक माहितीचा भाग विद्यापीठाच्या सर्वच पूर्णवेळ / अर्धवेळ अभ्यासक्रमांना समान असतो. तेथे तुम्ही आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाचा उल्लेख करून ठेवलेला असला पाहिजे. मग विशिष्ट अभ्यासक्रमासाठी अर्ज भरताना शैक्षणिक अर्हतेचा तो पर्याय तुम्हाला निवडीसाठी उपलब्ध होईल.

❖ नव्याने शिकणाऱ्यांसाठी- (प्रमाणपत्र अभ्यासक्रम / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम) दहावी किंवा समकक्ष परीक्षा

उत्तीर्ण. जे उमेदवार २०२१ मध्ये दहावीला बसणार होते अशा उमेदवारांनी "Appeared" हा पर्याय निवडावा व तुमचे हॉल तिकिट पुरावा म्हणून जोडावे.

❖ पदविका, जलद पदविका या अभ्यासक्रमांसाठी सा.फु.पु.वि. चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम

❖ प्रगत पदविका अभ्यासक्रमांसाठी सा.फु.पु.वि. चा पदविका, जलद पदविका अभ्यासक्रम

❖ विशेष पदविका सा.फु.पु.वि. चा प्रगत पदविका अभ्यासक्रम.

* समकक्ष परीक्षांची माहिती त्या त्या भाषेअंतर्गत पाहून घ्यावी

महत्त्वाच्या तारखा

	From	To
प्रवेश अर्ज सा. फु. पु. वि. CCEP वर उपलब्ध	23 / 6 / 2021	7 / 7 / 2021
पहिली गुणवत्ता यादी	13 जुलै 2021	
पहिल्या यादीतील उमेदवारांनी शिक्षण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे	14 / 7 / 2021	18 / 7 / 2021
दुसरी गुणवत्ता यादी	20 जुलै 2021 (6 pm)	
दुसऱ्या यादीतील उमेदवारांनी शिक्षण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे	20 / 7 / 2021	23 / 7 / 2021
तिसरी गुणवत्ता यादी (जागा व प्रतीक्षा यादी असल्यास)	24 जुलै 2021	
तिसऱ्या यादीतील उमेदवारांनी शिक्षण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे	24 / 7 / 2021	26 / 7 / 2021

शुल्काचा तपशील सर्व भाषांच्या अभ्यासक्रमांसाठी स्तरनिहाय व निवासनिहाय

1. प्रवेश अर्ज शुल्क : खुला गट Rs 500/- आरक्षित गट Rs 350/- प्रत्येक अभ्यासक्रमासाठी. पुढे प्रवेश न घेतल्यास परतावा मिळणार नाही.
2. एकापेक्षा अधिक भाषा / त्याच भाषेचा वर्षभराचा अथवा साडेचार महिन्यांच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणे शक्य असते. मात्र एकापेक्षा अधिक गुणवत्ता याद्यांमध्ये नाव लागले तरीही प्रवेश कोणत्यातरी एकाच अर्धवेळ अभ्यासक्रमाला घेता येतो. इतर अर्जांचे शुल्क परत मिळत नाही. कोणत्याही परिस्थितीत एका शैक्षणिक वर्षात एकाच अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसता येते.
3. अभ्यासक्रम शुल्क – नवीन परिपत्रकानुसार
वि. सू. - हे अर्धवेळ अभ्यासक्रम ऐच्छिक आहेत व त्यास कोणतीही शुल्क सवलत लागू होत नाही.

FL DEPARTMENT FESS IN 2021-22 महाराष्ट्र अधिवास (Maharashtra Domicile)							
Sr No	सोयीसाठी सर्व तक्ता इंग्रजीत ठेवला आहे.	Certificate	Intensive Certificate	Diploma	Intensive Diploma	Advanced Diploma	Special Diploma
*	Tuition fee	5250	5000	6100	6950	6750	8450
1	Gymkhana	250	250	250	250	250	250
2	Student Welfare	120	120	120	120	120	120
3	Medical Exam	40	40	40	40	40	40
4	Development Fee	0	0	125	125	125	125
5	Ashwamegh Fee	26	26	26	26	26	26
6	Disaster Management Fund	20	20	20	20	20	20
7	Computerisation Fee	100	100	100	100	100	100
8	Registration Fee	75	75	75	75	75	75
9	Student Safety Insurance	20	20	20	20	20	20
10	Admission Fee	50	50	50	50	50	50
11	Library Fee	200	200	200	200	200	200
12	Student AID Fund	10	10	10	10	10	10
13	Sport Fund (FIT India)	200	200	200	200	200	200
14	Student Activities	1000	1000	1000	1000	1000	1000
15	NSS	10	10	10	10	10	10
16	Corpus Fund	4	4	4	4	4	4
17	Library Deposit	1000	1000	1000	1000	1000	1000
Total Fees		7674	7424	8524	9374	9174	10874

* महाराष्ट्र अधिवास नसेल तर शैक्षणिक शुल्क दुप्पट, इतर शुल्क तेच. परदेशी नागरिकांसाठी शैक्षणिक शुल्क तिप्पट, इतर शुल्क तेच.

भाषावार अर्हता व तुकड्या

वि. सू. - सामाजिक आरक्षण लागू केल्यानंतर

- (i) सर्व भाषांतील इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी मूलभूत अर्हताधारकांसाठी ७० टक्के तर समकक्ष अर्हताधारकांसाठी ३० टक्के जागा राखीव. जर यापेक्षा वेगळे प्रमाण असेल तर त्याचा उल्लेख त्या त्या भाषेअंतर्गत केला आहे.
- (ii) प्रमाणपत्र अभ्यासक्रम व जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी २ जागा जुन्या ११वी मॅट्रिक (१९७५पूर्वी) उत्तीर्णासाठी राखीव.
- (iii) कृपया आपले नेमके गुण लिहावेत, गुणवत्ता यादी त्यावर आधारित असेल. केवळ श्रेणी लिहिणे गुणवत्ता यादी करण्यासाठी पुरेसे नाही.
- (iv) पदविका व त्यापुढील इयत्तांचे जे उमेदवार इतरत्र शिकून समकक्ष अर्हतेनुसार प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ती ऑफलाइन पद्धतीनेही होऊ शकेल. तपशील स्वतंत्रपणे त्या त्या उमेदवारांना कळवला जाईल.

जपानी भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

जपानी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
जपानी भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
जपानी भाषेचा पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : १. (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जपानी भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. २. (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जपानी भाषेच्या जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : JLPT Level 5 (Yonkyu) ही परीक्षा किमान ७५ टक्के मिळवून उत्तीर्ण. किंवा JLPT Level 4 (Sankyu) ही परीक्षा किमान उत्तीर्ण.
जपानी भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जपानी भाषेच्या पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : JLPT Level 4 (Sankyu) ही परीक्षा किमान ७५ टक्के मिळवून उत्तीर्ण. किंवा JLPT Level 3 (Nikyu) ही परीक्षा उत्तीर्ण.

२०२१-२२साठी जपानी भाषेच्या तुकड्या

तुकडी	वार	प्रहर	वेळ	केंद्र	विद्यार्थी संख्या
जपानी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : २००)					
J C 1	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पन्नास
J C 2	सोम - बुध - शुक्र	सकाळ	१० ते १२	Online	पन्नास
J C 3	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पन्नास
J C 4	शनि - रवि	दुपार	१.३० ते ४.३०	Online	पन्नास
जपानी भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : ५०)					
J I C 1	सोम ते शुक्र	सकाळ	७.३० ते ९.३०	Online	पन्नास
जपानी भाषेचा पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : १००)					
J D 1	शनि - रवि	सकाळ ते दुपार	१० ते १	Online	पन्नास
J D 2	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पन्नास
जपानी भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ५०)					
J A 1	मंगळ- गुरु- शनि	सकाळ	७.३० ते ९.३०	Online	पन्नास

फ्रेंच भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

<p>फ्रेंच भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम</p>	<p>मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक</p>
<p>फ्रेंच भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम</p>	<p>मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक</p>
<p>फ्रेंच भाषेचा पदविका अभ्यासक्रम</p>	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची फ्रेंच भाषेच्या प्रमाणपत्र / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p>
	<p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. बारावीला फ्रेंच भाषेत १०० गुणांच्या परीक्षेत किमान ७० गुण पडून परीक्षा उत्तीर्ण. तसेच फ्रेंच बोलता येणे आवश्यक. २. कला / वाणिज्य विद्याशाखेच्या प्रथम वर्षात फ्रेंच भाषेत प्रगत स्तरावर किमान ७० टक्के गुण. तसेच फ्रेंच बोलता येणे आवश्यक. ३. मान्यताप्राप्त संस्थेत फ्रेंच भाषेचे १८० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण. तसेच फ्रेंच बोलता येणे आवश्यक.
<p>फ्रेंच भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम</p>	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची फ्रेंच भाषेच्या पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p>
	<p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. कला विद्याशाखेच्या द्वितीय वर्षात फ्रेंच भाषेत सामान्य स्तरावर किमान ७५ टक्के गुण २. कला विद्याशाखेच्या द्वितीय वर्षात फ्रेंच भाषेत विशेष स्तरावर किमान ६० टक्के गुण. ३. मान्यताप्राप्त संस्थेत फ्रेंच भाषेचे ३६० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण.
<p>फ्रेंच भाषेचा व्यापारविशेष पदविका अभ्यासक्रम</p>	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची फ्रेंच भाषेच्या प्रगत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p>
	<p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. कला विद्याशाखेची पदवी, त्यात सामान्य स्तरावर फ्रेंच भाषेत किमान ७० टक्के गुण. २. कला विद्याशाखेची पदवी, त्यात विशेष स्तरावर फ्रेंच भाषेत किमान ६० टक्के गुण. ३. मान्यताप्राप्त संस्थेत फ्रेंच भाषेचे ५०० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण.

२०२१-२२ साठी फ्रेंच भाषेच्या तुकड्या					
तुकडी	वार	प्रहर	वेळ	केंद्र	विद्यार्थी संख्या
फ्रेंच भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : ३१५)					
F C 1	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
F C 2	मंगळ - गुरु - शनि	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
F C 3	सोम - बुध - शुक्र	दुपार	४ ते ६	Online	पस्तीस
F C 4	मंगळ - गुरु - शुक्र	दुपार	४ ते ६	Online	पस्तीस
F C 5	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
F C 6	मंगळ - गुरु - शनि	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
F C 7	मंगळ - गुरु - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
F C 8	शनिवार - रविवार	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
F C 9	शनिवार - रविवार	दुपार	३.०० ते ६.००	Online	पस्तीस
फ्रेंच भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : १०५)					
FIC 1	सोम ते शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
FIC 2	सोम ते शुक्र	दुपार	४ ते ६	Online	पस्तीस
FIC 3	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
फ्रेंच भाषेचा पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : १०५)					
F D 1	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
F D 2	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
F D 3	मंगळ - गुरु - शनि	प्रतिसादानुसार	स. ८.३० ते १०.३० किंवा सायं. ६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
फ्रेंच भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ४०)					
F A 1	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	चाळीस
फ्रेंच भाषेचा व्यापारविशेष पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : २०)					
F S C	मंगळ - गुरु - शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	वीस

जर्मन भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

जर्मन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम	<p>मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण</p> <p>समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक</p>
जर्मन भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	<p>मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण</p> <p>समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक</p>
जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रम	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा)</p> <p>(सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. बारावीला जर्मन भाषेत १०० गुणांच्या परीक्षेत किमान ७० गुण पडून परीक्षा उत्तीर्ण. २. कला / वाणिज्य विद्याशाखेच्या प्रथम वर्षात जर्मन भाषेत नवशिक्या किंवा प्रगत स्तरावर किमान ७० टक्के गुण. ३. मान्यताप्राप्त संस्थेत जर्मन भाषेचे १८० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण. ४. GI / MMB ची A2 स्तराची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण ('Gut' श्रेणी).
जर्मन भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा)</p> <p>(सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जर्मन भाषेच्या पदविका / जलद पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. कला विद्याशाखेच्या द्वितीय वर्षात जर्मन भाषेत सामान्य अथवा विशेष स्तरावर किमान ६० टक्के गुण. २. मान्यताप्राप्त संस्थेत जर्मन भाषेचे ३६० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण. ३. GI / MMB ची B2 स्तराची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण ('Gut' श्रेणी).
जर्मन भाषेचे व्यापारविशेष / भाषांतरविशेष पदविका अभ्यासक्रम	<p>मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) (सावित्रीबाई फुले) पुणे विद्यापीठाची जर्मन भाषेच्या प्रगत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक -</p> <ol style="list-style-type: none"> १. कला विद्याशाखेची पदवी, त्यात सामान्य अथवा विशेष स्तरावर जर्मन भाषेत किमान ६० टक्के गुण. २. मान्यताप्राप्त संस्थेत जर्मन भाषेचे ५०० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण. ३. GI / MMB ची C1 स्तराची परीक्षा किमान ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण ('Gut' श्रेणी).

२०२१-२२ साठी जर्मन भाषेच्या तुकड्या					
तुकडी	वार	प्रहर	वेळ	केंद्र	विद्यार्थी संख्या
जर्मन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : ३१५)					
G C 1	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
G C 2	सोम - बुध - शुक्र	दुपार	४ ते ६	Online	पस्तीस
G C 3	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 4	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 5	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 6	मंगळ-गुरु-शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 7	मंगळ-गुरु-शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 8	मंगळ-गुरु-शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G C 9	शनि - रवि	सकाळ	१० ते १	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : १०५)					
G I C 1	सोम ते शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
G I C 2	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G I C 3	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : १०५)					
G D 1	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
G D 2	मंगळ-गुरु-शनि	दुपार	४ ते ६	Online	पस्तीस
G D 3	मंगळ-गुरु-शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा जलद पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ७०)					
G I D 1	सोम ते शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
G I D 2	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ७०)					
G A D 1	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
G A D 2	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा भाषांतरविशेष पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ३५) किमान ५ आवश्यक					
G S T	सोम - बुध	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
जर्मन भाषेचा व्यापारविशेष पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ३५) किमान ५ आवश्यक					
G S C	मंगळ - गुरु	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस

रशियन भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

रशियन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
रशियन भाषेचा पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) पुणे विद्यापीठाची रशियन भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक - १. बारावीला रशियन भाषेत १०० गुणांच्या परीक्षेत किमान ७० गुण पडून परीक्षा उत्तीर्ण. २. मान्यताप्राप्त संस्थेत रशियन भाषेचे १८० तासांचे शिक्षण, त्याच्या परीक्षेत किमान ८०% गुण
रशियन भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : (७० टक्के जागा) पुणे विद्यापीठाची रशियन भाषेच्या पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : (३० टक्के जागा) मान्यताप्राप्त संस्थेत रशियन भाषेचे ३५० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७०% गुण
रशियन भाषेचा विशेष पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : पुणे विद्यापीठाची रशियन भाषेच्या प्रगत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : पात्रता ठरविण्यासाठी आवश्यकता भासल्यास प्रवेश परीक्षा.

२०२१-२२साठी रशियन भाषेच्या तुकड्या					
तुकडी	वार	प्रहर	वेळ	केंद्र	विद्यार्थी संख्या
रशियन भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : ७०)					
R C 1	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पस्तीस
R C 2	शनि - रवि	सकाळ	८ ते ११	Online	पस्तीस
रशियन भाषेचा पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : २०)					
R D 1	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	वीस
रशियन भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : १५)					
R A 1	मंगळ- गुरु- शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पंधरा
रशियन भाषेचा विशेष पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : १०)					
R S 1	मंगळ- गुरु- शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	दहा

स्पॅनिश भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

स्पॅनिश भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
स्पॅनिश भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
स्पॅनिश भाषेचा पदविका अभ्यासक्रम	अर्हता : पुणे विद्यापीठाची स्पॅनिश भाषेच्या प्रमाणपत्र/ जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : DELE A2 किंवा FYBA स्पॅनिश घेऊन उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेत स्पॅनिश भाषेचे १८० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण. किंवा बारावीत स्पॅनिशमध्ये किमान ७५ टक्के गुण तसेच स्पॅनिश बोलता येणे आवश्यक
स्पॅनिश भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम	अर्हता : पुणे विद्यापीठाची स्पॅनिश भाषेच्या पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : DELE B1 किंवा SYBA स्पॅनिश घेऊन उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेत स्पॅनिश भाषेचे ३६० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण.
स्पॅनिश भाषेचा विशेष पदविका अभ्यासक्रम	अर्हता : पुणे विद्यापीठाची स्पॅनिश भाषेच्या प्रगत पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : DELE B2 किंवा BA स्पॅनिश (विशेष/सर्वसाधारण) घेऊन उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेत स्पॅनिश भाषेचे ५०० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण.

२०२१-२२साठी स्पॅनिश भाषेच्या तुकड्या					
तुकडी	वार	प्रहर	वेळ	केंद्र	विद्यार्थी संख्या
स्पॅनिश भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा १००)					
SC 1	मंगळ- गुरु- शनि	सकाळ	८.३० ते १०.३०	Online	पन्नास
SC 2	मंगळ- गुरु- शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पन्नास
स्पॅनिश भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा ५०)					
SIC 1	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	Online	पन्नास
स्पॅनिश भाषेचा पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा ६०)					
SD 1	सोम - बुध - शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	परकीय भाषा विभाग	तीस
SD 2	सोम - बुध - शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	परकीय भाषा विभाग	तीस
स्पॅनिश भाषेचा प्रगत पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा ३०)					
SA 1	मंगळ- गुरु- शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	परकीय भाषा विभाग	तीस
स्पॅनिश भाषेचा विशेष पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा ३०)					
SS 1	मंगळ- गुरु- शनि	सायंकाळ	६.३० ते ८.३०	परकीय भाषा विभाग	तीस

Instructions

सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार तसेच सामाजिक आरक्षणाचे नियम पाळून होतील.

प्रवेशाची प्रक्रिया -

1. प्रथम <https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx> या संकेतस्थळावर जा. परकीय भाषा विभागाच्या अर्धवेळ अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रियाही आता येथूनच होईल.
2. CCEP वर तपशीलवार User Manual आहे. ते वाचा व तुमचे खाते नसेल तर आधी निर्माण करा.
3. जर तुम्ही गेल्या वर्षी परकीय भाषेच्या एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल किंवा गेल्या किंवा या वर्षी दुस-या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी खाते उघडले असेल तर त्याच नावाने पुन्हा त्यात प्रवेश करा (Log in).
4. सुरुवातीला वैयक्तिक माहितीचा भाग विद्यापीठाच्या सर्वच पूर्णवेळ / अर्धवेळ अभ्यासक्रमांना समान असतो. तेथे तुम्ही आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाचा उल्लेख करून ठेवलेला असला पाहिजे. मग विशिष्ट अभ्यासक्रमासाठी अर्ज भरताना शैक्षणिक अर्हतेचा तो पर्याय तुम्हाला निवडीसाठी उपलब्ध होईल.
5. सर्व प्राथमिक माहिती नोंदवल्यानंतर विशिष्ट अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी Apply for Course यावर टिचकी मारावी. तुम्हाला काही पर्याय दिसतील. त्यातील ALL किंवा Humanities निवडा. तेथे वरती Diploma and Certificate Courses हा मजकूर दिसेल. त्याच्याशेजारचे बटन निवडा. एवढे केल्यावर तुम्हाला परकीय भाषा विभागाचे सर्व अभ्यासक्रम दिसू शकतील. तुम्हाला पाहिजे तो अभ्यासक्रम निवडा.
6. मार्च २०२१ मध्ये जे दहावीची परीक्षा देणार होते त्यांनी प्रमाणपत्र / जलद प्रमाणपत्र या अभ्यासक्रमांचे अर्ज भरताना "Appeared" हा पर्याय निवडावा. दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असल्याने उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले की ते जोडणे आवश्यक आहे. तोवर तुमचे शिक्षण अडू नये म्हणून आम्ही तुम्हाला फीचे चलन भरायला देऊन प्रवेश देऊ. मात्र उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र असल्याखेरीज या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
7. अर्जाचे शुल्क भरेपर्यंत तुम्हाला तुमच्या अर्जातील तपशील बदलता येईल. एकदा अर्जाचे शुल्क भरले की अर्जात कोणताही बदल करता येणार नाही तसेच त्याच अभ्यासक्रमासाठी आणखी एक अर्जही भरता येणार नाही.
8. अर्जाचे शुल्क रु ५०० (किंवा रु ३५०) ऑनलाइन भरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला **print** हा पर्याय दिसेल. अर्ज आपल्या संगणकावर उतरवून ठेवा व छापून ठेवा. अर्जाची तीन पाने असतील. **अर्ज, कबुलीनामा, व पैसे मिळाल्याची पोच - अशी एकूण ३ पाने असतील. पोचपावतीवर तुमचा अर्ज क्रमांकही असेल.**
9. नव्याने एखादी भाषा शिकू इच्छिणा-यांनो, तुम्ही एकापेक्षा अधिक भाषांच्या अभ्यासक्रमांसाठी किंवा एकाच भाषेच्या प्रमाणपत्र आणि जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी अर्ज करून ठेवू इच्छित असल्यास प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नव्याने चलन निर्माण करून प्रत्येकी ५०० (किंवा ३५०) रुपये भरावे लागतील. तुमचे नाव एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादीत आले तरी प्रवेश कोणत्यातरी एकाच अभ्यासक्रमाला घेता येईल. इतर अभ्यासक्रमांच्या अर्जाचे शुल्क परत मिळणार नाही.
10. सर्व गुणवत्ता याद्या परकीय भाषा विभाग तसेच <https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx> आणि परकीय भाषा विभागाचे पान http://unipune.ac.in/dept/fine_arts/foreign_languages/default.htm येथे उपलब्ध होतील.